

CIN: L65920MH1994PLC080618

Email: shareholder.grievances@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

HDFC Bank Limited, Zenith House, Opp Race Course Gate no. 5 & 6, Keshavrao Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai- 400034 Tel.:022-39760001/0012

November 08, 2022

BSE Limited

Dept of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 Scrip Code: 500180 **National Stock Exchange of India Limited**

The Listing Department Exchange Plaza Bandra Kurla Complex, Mumbai 400 051 Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir

Sub: Notice for loss/misplacement of share certificates

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated November 08, 2022 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, we shall issue the Letter of Confirmation with probable date as November 24, 2022 provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank / Registrar till November 23, 2022. The Letter of confirmation shall be dispatched by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

For HDFC Bank Limited

Santosh Haldankar Sr. Vice President (Legal) & Company Secretary

Encl: a/a.

Regd. Office: HDFC Bank Limited, HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai – 400 013

HDFC BANK LIMITED

IDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mu [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618] [e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com] [Tel Nos. 022 39760001 / 0012]

NOTICE Notice is hereby given that the following equity share certificates have been reported a lost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Bar for the issue of duplicate share certificates.

Sr.	L/F	Name of the Shareholder(s)	Dist. N	Nos	Cert	No of
No.	No.		From	To	No.	Shares
1	0401726	Archana Majumdar	9575001-9	576000	6351	1000
_ 2	0278498	Yves A Gomes Jointly Neeta Gomes	7170491-7	175490	4130	5000
Any p	person(s) w	ho has/have any claim in respect of su	ch share cert	ificate/s	should lo	dge such
claim	/s in writir	ng with all supporting documents at th	ne office of	our Regist	trars and	Transfer
Agen	Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. B 5, Part B Cross					
Lane,	Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the publication of this					
notic	e after wh	ich no claim(s) will be entertained ar	nd the Regis	trars will	proceed	to issue
the Letter of Confirmation in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD						
RTAN	RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022. The Letter of confirmation shall be dispatched					
by ou	by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the request shall be processed					
in accordance with the aforesaid Circular. Accordingly the original share certificates shall stand						
cance	elled,any p	erson dealing with the original share of	ertificate(s)	shall be d	oing so a	t his/her
own	own risk and the Bank will not be responsible for it in any way.					

For HDFC BANK LIMITED

Date: 07.11.2022

Santosh Haldank Sr Vice-President (Legal) & Company Secretary

NOTICE

Shri Piyoosh K Chotai a Member of the DB Woods Co-operative Housing Society Ltd. having address at Flat No 2003 Tower A on 20th Floor DB Woods CHS Ltd situated at Krishna Vatika Marg, Gokuldham, Goregaon East, Mumbai 400 063 and holding Flat No 2003 Tower A in the building of the society, died on 18/01/2020 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society office between 10.30 A.M. to 6.30 PM. (Wednesday is Holiday) from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> For and on behalf o DB Woods Co-Operative Housing Society Limited Mr. Asish Sarat (Hon. Secretary)

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED Regd. Office: 7 Thakkers, Near Nehru Garden, Nashik-422001

NOTICE

CIN: L99999MH1968PLC013919

E mail - info@asianfoodproduct.in

Contact: 0253- 2598925

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 (1) (a) of the Securities And **Exchange Board of India (Listing Obligations And** Disclosure Requirement) Regulations 2015, that the meeting of Board of Directors of the company will be held on Saturday, 12th November, 2022 at registered office to inter alia consider and take on record Unaudited Financial Results for the Half Year Ended 30th September, 2022.

The trading window will remain close for all insiders of the company from 11th November, 2022 to 14th November, 2022 and would re-open on 15th November, 2022

The information is also available on the website of the company at www.asianfoodproduct.in and on the website of the stock Exchange at www.bseindia.com

Date: 05/11/2022

contact nos. given against branches.

By order of the Board For ASIAN FOOD PRODUCTS LIMITED sd/-(GAURAV J. THAKKERS)



बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

आज़ादी_{का} अमृत महोत्सव

एक परिवार एक बैंक

KOPRI BRANCH: Renuka Adarsh Building Opp Mangala High School, Kopri, Thane (E), 40603, • Tel: 022-25325658 • Fax: (022) 2532 6221 • Email: bom151@mahabank.co.in

HEAD OFFICE: "Lokmangal", 1501, Shivajinagar, Pune - 411005. ppendix IV POSSESSION NOTICE [Under Rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the **Bank of Maharashtra** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 21.05.2022 by Regd AD/Direct Delivery By Hand, calling upon the borrower, Mr. Laxman Baban Gharal, to repay in full the amount of Rs. 32,31,759.00 plus Unapplied nterest as applicable plus other Expenses w.e.f. 21.05.2022 till date of realization within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrower an the **public in general** that the undersigned has taken **Symbolic Possession** of the properties scribed herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) or the said Act read with Rule 8 of the said rules on this 02 nd day of November, 2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal wit the properties and any dealings with the properties will be subject to the charge of **Bank of Maharashtra** for an amount hereinabove mentioned.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, i respect of time available, to redeem the secured assets DESCRIPTION OF PROPERTY

Unit No. 500, Stilt + 2 Floor, SS - III Cluster Type C, Dattakrupa CHSL, Plot No.181

Sec - 1, Ghansoli, Navi Mumbai - 400701 Rekha Khairnar

Date: 02.11.2022

Chief Manager & Authorized Office Bank of Maharashtra, Kopri Branch, Thane Zone

बैंक ऑफ इंडिया BOI

NAVI MUMBAI ZONE

PLOT NO.30, SECTOR-11, CBD BELAPUR, NAVI MUMBAI-400 614.

E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

Relationship beyond banking E-auction sale notice for sale of Immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules. 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the following Borrower (s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to Bank Of India (secured creditor), the constructive/physical possession of which has been taken by the Authorized Officers of Bank Of India will be sold on "as is where is ","as is what is " and "whatever there is" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets mortgaged/charged to Bank Of India from the respective Borrower(s) and Guarantor(s). The reserve price and the earnest money deposit is shown there against each secured asset

The sale will be done by the undersigned through e-auction platform provided here under.

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 CUM NOTICE TO BORROWER/ GUARANTOR (Rs. In Lakh)

Sr. No	Names of the Branch/ Borrower/Guarantor	Description of the properties	Reserve price/ EMD Amount/	O/s Dues (Excluding Int, Penal int & Exp)In Lakh	Date/Time of on site inspection of property	Contact No
1	Vashi Branch M/s Suwarnasparsh Gems and Jewellery Pvt Ltd Guarantors:- Mr Vimal Patel and Mrs Kinnaribai Patel	Flat no C-401 and C-402 (both Flats amalgamated), Fourth floor, Bhavani Apartment, Near Mahalaxmi temple, Bhulabhai Desai Road, Mumbai. 400026 (Total Built Up Area= 1704 Sq Ft) (Physical Possession with bank)	681.00/ 68.10	1394.83	25.11.2022 / 11 am to 4pm	022-27662770/ 7506113349
2	Khadakpada Branch M/s KAILASH Enterprises	Flat No.301, 3rd floor, Johny Palace, Barrack No.667, Near Jhulelal School, Ulhasnagar, dist- Thane- 421 002 (Built Up Area=470.00 Sq. Ft.) (Symbolic Possession with Bank)	28.50/ 2.85	43.90	25.11.2022 / 11 am to 4pm	0251-2202032/ 9860038688
3	Bhiwandi Branch Mr.Abdul H J Chiklekar Guarantors:-I) Mr. Saeed Sikandar Duldule II) Mrs. Sbabana jawwad chiklekar	Shree Swami Samarth Complex, building no 2, flat no 5, 2nd floor, plot bearing survey no 27 paiki mouje: arjunali (padgha) Bhiwandi Padgha Shahapur Road Tal:- Bhiwandi Dist Thane. (Built Up Area= 678 Sq. Ft.) (Physical Possession is with Bank)	17.50/ 1.75	49.06	25.11.2022 / 11 am to 4pm	02522-256002 8853913545
4	KHANDA COLONY Branch Mr. KADAMRASUL HASIL SHAIKH	Flat No-03, Ground Floor, A-Wing, Silver Residency CHS Ltd., Plot No6&7, Survey No-110, Hissa No-1, Village-KOLKHE, Taluka-Panvel, Dist-Raigad, pin-410221 (Built Up Area=542.10 sq. ft.) (Symbolic Possession with Bank)	21.00/ 2.10	9.03	25.11.2022 / 11 am to 4pm	022-27468082 9334303344
5	KALWA Branch Mr Rajesh Bajirao Kadam	Flat No - B-303, 3rd Floor, Karuna CHS, S No 363, H No 1/1A, Village Kalwa, Vitawa Gate No 1, Kalwa (W), Dist Thane Built-Up Area - 480 Sq Ft (Symbolic Possession is with Bank)	27.00/ 2.70	13.94	25.11.2022 / 11 am to 4pm	022-25414483/ 8779987570
6	KALWA Branch Mr Ganesh Chandrakant Patil & Mrs Shweta Ganesh Patil	Flat No303, 3rd Floor, Dnyaneshwari Park CHS, Kharegaon Pakhadi, Kalwa (W), Dist Thane - 400605 Built-Up Area - 520 Sq Ft (Symbolic Possession is with Bank)	26.25/ 2.625	25.97	25.11.2022 / 11 am to 4pm	022-25414483/ 9004960166

Date and Time of E-auction- 09.12.2022 from 11.00 AM to 5.00 P.M. (IST) with unlimited extensions of 5 minutes duration Inspection date and time of properties- On 25.11.2022 from 11 am to 4 pm with prior appointment with above mentioned respective branches on the

Terms and Conditions of the E-auction are as under:

E-Auction is being held on "as is where basis", " is as is what is basis "and" whatever there is basis" and will be conducted "On Line". The auction will be conducted through Government of India approved service provider e-B and Integrated Portal (https://ibapi.in). E-Auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available in website (https://www.bankofindia.co.in) The Auction sale will be 'on line E- Auction/Bidding through website https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp on 09.12.2022 from 11.00 AM to 5.00 P.M. (IST) with unlimited extensions of 5 minutes duration.

The sale will be done by the undersigned through e-Auction platform provided at the website https://www.mstcecommerce.com on the date and time mentioned above. The intending Bidders/Purchasers are requested to register on portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) using their mobile number and email-id. Further, they are requested to upload requisite KYC documents. Once the KYC documents are verified by e-Auction service provider (may take 2 working days), the intending Bidders/Purchasers has to transfer the EMD amount using online Global EMD wallet well in advance before the auction time. In case EMD amount is not available in Global EMD wallet, system will not allow to bid. The Registration, Verification of KYC documents and transfer of EMD in wallet must be completed well in advance before auction. Bidders may give offers either for one or for all the properties. Only after having sufficient EMD in his wallet, the interested bidder will be able to bid on the date of e-Auction. Bidder's Global Wallet should have sufficient balance (>= EMD amount) at the time of bidding. In case of offers for more than one property bidders will have to deposit EMD for each

Intending bidders shall hold a valid e-mail address. For further details and query, please contact IBAPI, Help Line No. 18001025026 or 011-41106131 Help Line e-mail ID: ibapi@allahabadbank.in.

To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer, Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.

Earnest money deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund transfer to the bucket account as guided and mentioned in IBAPI portal before participating in the bid online

Successful Bidder has to submit Hard copy of KYC documents to respective branches as mentioned in above table and scan copies to be forwarded to the authorised officers to ARD.Navimumbai@bankofindia.co.in .

The KYC documents are (i) proof of identification(KYC) viz. Voter ID Card/Driving Licence/Passport etc. ii) Current address proof for communication, iii) PAN card of the bidder iv) valid e-mail ID v) contact No.(Mobile/Landline) of the bidder etc.

Date of inspection will be on 25.11.2022 as mentioned in table above from 11.00 AM to 4.00 PM ONLY with prior appointment with above mentioned respective branches on the contact nos. given against branches

Prospective bidders may avail online training on e-auction from IBAPI portal. Bids shall be submitted through online procedure only in the prescribed format with relevant details.

Bidder shall be deemed to have read and understood the terms and conditions of sale and be bound by them.

11. The bid price to be submitted shall be above the Reserve Price and bidders shall improve their further offers in multiplies of Rs. 0.25 lakh (Rupees Twenty Five Thousand only). 12. It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.

13. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of the unsuccessful bidder will be returned on the closure of the e-auction sale proceedings.

14. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount (including Earnest money) already paid, immediately on acceptance of bid price by Authorised officer on the same day or maximum by next day and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder at any stage would entail forfeiture of the whole money already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of the property/ amount.

15. The prospective qualified bidders may avail online training on e-auction from IBAPI portal, prior to the date of e-auction. Neither the Authorised officer nor the Bank will be held responsible for any Internet Network problem/Power failure/any other technical lapses/failure etc. In order to ward off such contingent situation the interested are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. For successfully participating in the E-Auction event. 16. The purchaser shall bear the applicable stamp duties/Registration fees/other charges etc. and also all the statutory/non statutory dues, taxes,

assessment charges etc. owing to anybody. 17. The Authorised officer/Bank is not bound to accept the highest offer and has absolute right and discretion to accept or reject any or all offer/s or adjourn/ postpone/cancel the e-auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for.

18. The sale certificate will be issued in the name of the purchaser(s)/applicant(s) only and will not be issued in any other name(s)

19. The Sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches or on the contact Nos. given.

20. If any of the participant deposits the EMD after registering himself and afterwards opt not to bid can reverse the bid amount through system as specified

SALE NOTICE TO BORROWERS/GUARANTORS

The undersigned being the Authorised Officers of Bank of India are having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the Rules framed there under

You have committed default in payment of the dues with interest and costs and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence the bank has issued a Demand Notices to all of you under section 13(2) to pay the amount mentioned thereon within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of 60 days. Therefore the Authorised Officers in exercise of the powers conferred under section 13(4) took possession of the secured asset, more particularly described in the schedule mentioned above & e-auction sale notice published Free Press Journal and Mumbai Nav Shakti publication dated **08.11.2022** respectively.

Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance due, if any, will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale etc. shall be first deducted from the sale proceeds, which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money

SD/-AUTHORISED OFFICER(S)
BANK OF INDIA

-: REGD. OFFICE :-KNS BANK के एन एस बँक 312, Commercial 'A' Wing, Kohinoor City Mall, Kirol Road, Kurla (W), Mumbai-400070 The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd. गुझी बँक दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.

Mobile No. :- 70457 87020 CORRIGENDUM

"Auction Notice" Published in Free Press Journal dated 05.11.2022 or page no.20 for Shop No. 6 & 7 E-15/B, Harihar Complex, Survey No.89, Hissa No.17, Villege Dapode Tal. Bhiwandi, Dist. Thane, wherein the Auction Date & Time & Place to be read as "08.12.2022 @ 11.30 am at 312, Commercial A-wing, Kohinoor city Mall, Kirol Road, Kurla (w) Mumbai 400 070." All other details remain unchanged.

Recovery Officer, (u/s 156 of MCS Act 1960, Rule 107 of MCS Rules 1961) Attached to: The Kurla Nagrik Sahakari Bank Ltd, Mumbai

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया 🤣 Central Bank of India

Branch - Kalyan East

House No. 29/8, First Floor Shivsadan Bldg., Opp Santoshimata Temple, Pune Link Road, Tisgaon, Kalyan (e). www.centralbankkofindia.co.in

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

Mr. Manoharkumar Pillai and Lathika Manohar Pillai Flat No-501, 5th Floor, B wing, Sohon Tower, Tisgaon Near Amrai Police Chowki, Kalyan East-421306

- You are aware that we have granted credit limit at our Kalyan East Branch for an aggregate amount of Rs. 2000000.00 (Rupees Twenty Lakh Only Only) in the name of Mr. Manoharkumar Pilla and Lathika Manohar Pillai. Below is the full details of credit facilities granted by us:
- Cent Home Term Loan: of Rs. 2000000.00 (Rupees Twenty Lakh Only Only)

We inform you that out of total amount Rs. 1480894.00 + Interest (Rupees Fourteen Lakh Eighty Thousand Eight Hundred Ninety Four Only + Interest) due to us as on 07/11/2022, You have defaulted in repayment of an amount of Rs. 1480894.00 + Interest (Rupees Fourteen Lakh Eighty Thousand Eight Hundred Ninety Four Only + interest) due to us in loan account as on 07/11/2022 which represents the principal plus interest due on the date of this notice.

- As the principal debtor you have defaulted in repayment of your full liabilities, we have classified your dues as Non-Performing Asset on Bin accordance with the guidelines of the Bank and directions & guidelines issued by the Reserve Bank of India.
- We also inform you that in spite of our repeated demand notices & oral requests for repayment of the entire amount due to us, you have not so far paid the same. You are aware that the limit granted by us are secured by the
 - following assets/security agreements(Secured Assets): All the Piece & Parcel of the Flat No-501, 5th Floor, B wing, Sohon Tower, Tisgaon, Near Amrai Police Chowki, Kalyan

East-421306 admeasuring 625 Sq Ft Carpet Area

- For the reasons stated above, we hereby call upon you to discharge in full your liabilities to us within a period of 60 days from the date of receipt of this notice, failing which we will be exercising the powers under section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (Act), against the secured assets mentioned above. The powers available to us under section 13 of the Act interalia, includes powers to (i) to take possession of the secured assets of the borrower including the right to transfer by way of lease assignment or sale for realizing the secured asset, (ii) take over the management of the secured assets including the right to transfer by way of lease, assignment or sale and realize the secured asset, (iii) appoint any person as Manager to manage the secured assets the possession of which has been taken over by us(secured creditor) and any transfer of secured asset by us shall vest in the transferee all rights in, or in relation to, the secured asset transferred as if the transfer had been made by you, (iv) require at any time by notice in writing, any person who has acquired any of the secured assets from you and from whom any money is due or may become due to you, to pay to us(Secured Creditor), so much of the money as
- The amount realized from the exercising of the powers mentioned above, will first be applied in payment of all costs, charges and expenses which in the opinion of us have been properly incurred by us or any expenses incidental thereto, and secondly applied in discharge of the dues of us as mentioned above with contractua interest from the date of this notice till the date of actual realization, and the residue of the money, if any, shall be paid to the person entitled thereto in accordance with his right and interest, if no person is entitled to receive such amount, shall be paid to you.

sufficient to pay the secured debt.

- Please take note that after receipt of this notice, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice, without prior consent of the secured creditor. We draw your attention to section 29 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act.2002, which awards imprisonment up to one year, or with fine, or with both, if you contravene the provisions of
- We also inform you that, notwithstanding our action of proceeding under SARFAESI Act, 2002, we reserve our right either i) to simultaneously file, proceed & pursue suits/Applications/cases against you & or guarantors, before DRT/Court, as the case may be, to realize the dues from you or guarantor/s, & or ii) to proceed against you & or guarantor/s before Debt Recovery Tribunal/ Court for recovery of the balance amount due to our bank, if the entire outstanding amount together with contractual rate of interest, are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets.(iii) to proceed against you and or guarantor/s for initiating Criminal action for the acts, or omission committed by you under the
- Your attention is invited to the provisions of Sub Sec (8) of Sec (13) of the act in respect of time available to you to redeem the secured

Date: 07/11/2022

provisions of law.

(Authorized Officer) Central Bank Of India

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 o the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 01.07.2021 calling upon the Borrower(s) GANESH TODI YADAV, SARITA GANESH YADAV AND DINESH TODI YADAV to repay the amount mentioned in the Notice being Rs.45,97,290.03 (Rupees Forty Five Lakh(s) Ninety Seven Thousand Two Hundred Ninety And Paise Three Only) against HHLBOR00393653 as on 23.06.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 04.11.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.45.97.290.03 (Rupees Forty Five Lakh(s) Ninety Seven Thousand Two $\label{prop:condition} \textbf{Hundred Ninety And Paise Three Only)} \ \text{as on } \textbf{23.06.2021} \ \text{and interest thereon}.$

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 2D 1705, 17TH FLOOR, JP NORTH ESTELLA GHODBANDER ROAD, MIRAROAD EAST, MUMBAI, MAHARASHTRA 401203, THANE MAHARASHTRA-401203.

Date: 04.11.2022 Place: THANE

INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Sd/-

Authorised Officer



The Deccan Merchants Co-op. Bank Ltd., Mumbai

Head Office: 217, Raja Rammohan Roy Road, Girgaon Mumbai 400 004. Tel. No.: 022-23851819

• E-mail: legal@deccanbank.com • Web:www.deccanbank.com

NOTICE FOR SALE

SALE OF ASSETS IN POSSESSION OF BANK UNDER THE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Under rule 8 & 9 of security interest (Enforcement) rules 2002.

Offers are invited in two separate sealed envelopes i.e. Technical Bid/ Financial Bid & both envelopes will be put in single cover as to reach the undersigned on or before 11.12.2022 up to 05.30 p.m for the sale of the following property in the possession of the Bank on "as is where is and what is basis" towards the recovery of its secured debts with interest costs, charges etc. from borrowers/guarantors as stated hereunder:

Sr No	Borrowers Name	property and Name of Owners	Reserve Price Rs.	E.M.D. Rs.	Time of Auction
1.	Mr. Yashwant	Gala No. V-1101,	RS.	RS.	12.12.2022
	Pandharinath	A.P.M.C. Vegetable	75,50,000/-	7,55,000/-	at 3.00
	More	Market, Plot No. 17B,			p.m
		17C, & 18, Sector 19,			
		Village Turbhe, Vashi,			
		Navi Mumbai.			
		Stall No. S-29, Plot No.	RS.	RS.	12.12.2022
		21, Sector 26, Vashi,	20,19,000/-	2,01,900/-	at 3.30
		Navi Mumbai.			p.m
Tender Document will be available at Head Office of the Bank between					

10.:00 am to 5:30 on all working Hours till 11.12.2022 by Paying Non-Refundable Rs. 3000/- The Bank Draft/Pay order of the EMD drawm i favour of The Deccan Merchants Co-op Bank Ltd., payable at Mumbai (the payment of EMD can also be made through NEFT/RTGS) should be accompanied with the offer which is refundable without interest if the bid is not successful. The offers will be opened by the undersigned at The Deccan Merchants Co-op Bank Ltd, 217, Raja Ram Mohan Roy Road, Girgaon, Mumbai - 400 004. at 03.00 p.m onwards on 12.12.2022. The OPEN Auction bidding will also take place at the same time. Offerers may remain present and revise offer upwards. The succesful Offer/bidder should deposit 25% (Inclusive of 10% EMD Amount) of the bidding amount immediately after auction on the same day or not later than next working day and balance 75% within 15 days or such extended period as agree upon in writting between the Auction purchaser & the Bank, failing which the Bank shall forfeit the entire amount already paid by the offerer without any notice. Any statutory and other dues if any payable on these property have to be ascertain and borne by the purchaser. The intending purchaser may inspect the above property for sale between 10.30 a.m to 5.30 p.n on 11.12.2022. The Bank has not appointed any agent/brokers for sale Enquiries, if any and/of terms and conditions for sale can be obtained from the undersigned. The Bank reserves its rights to reject any or all the offers received without assigning any reason.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT he Borrower Guarantors are hereby given notice to pay the sum mentions

as above before the date of Auction failling which property will be auctioned and balance if any will be recovered with interest and cost.

Date: 08.11.2022 Place: Mumbai.

General Manager/Authorised Officer The Deccan Merchants Co-op Bank Ltd.



LIC HOUSING FINANCE LIMITED

4th Floor, Jeevan Prakash Building, P M Road, Fort, Mumbai - 400 001

SYMBOLIC POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas, The undersigned being the authorized officer of LIC HOUSING FINANCE LTD., the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002(No.54 of 2002) and on exercise of powers conferred under section 13(2) read with rule 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002, issued the demand notice calling upon the following borrowers, to repay the amount being mentioned against their names.

Sr Loan Account Name Of Borrowers Description of secured Asset. Amount Date of Date of

No	Number of Borrower	Name of Borrowers	Description of Secured Asset.	Demanded (Rs.)	Demand Notice	Symbolic Possession
1	610900009344	Mr. Dinesh Devchand Gavali amd Mr. Devchand Nandram Gavali	Flat No. 41/B, 6th Floor, Thakkar House, CTS 2,3 Tikka 8, Kesar Mill, Uthalsar Naka, Panchpakhadi, Thane-West, Maharashtra - 400601	Rs. 27,32,981.70	13.06.2022	05.11.2022
2	610500007925	Mr. Binu Puthenpurackal Cherian and Mrs. Mary Binu Cherian	Flat No. 404, 4th Floor, Wadhwa Meadows, Shiv Aradhana, b-wing, Building Type-C, Pearl Meadows, A and B Wing CHS Ltd, Nr RTO Office, Gauripada, Kalyan-West, Thane, Maharashtra-421301	Rs. 66,95,021.89	20.07.2022	05.11.2022
3	610900008134	Mr. Amol Jayhind Amale	Flat No. 401, 4th Floor, Geetashri CHSL, Kalwa Station Road, Kalwa, Thane, Maharashtra - 400605	Rs. 14,16,554.29	22.07.2022	05.11.2022
4	610900005287	Mr. Niranjan Raghu Mahadik	Flat No. 302, 3rd Floor, A-Wing, Kripal Baug Co- op Hsg Soc Ltd, Parsik Nagar, Village-Parsik, Kalwa-West, Thane, Maharashtra-400605	Rs. 26,77,764.43	05.08.2022	05.11.2022
5	611000006639	Mr. Jitendra Shantilal Jain and Mr. Shantilal Tejpal Jain	Flat No. 1403, 14th Floor, Lodha Crown, Lakeshore Greens, Lodha Palava City, kalian Shill Road, Dombivli-East, thane, Maharashtra - 421204	Rs. 96,03,578.84	20.07.2022	05.11.202
6	610700004405	Mr. Manish Subhash Sharma and Mrs. Beena Manish Sharma	Flat No.302, 3rd Floor, A1 Building No. 01, Sai Orchid, Dawadi, Shilphata, Kalyan Road, Dombivali-East, Thane, Maharashtra - 421203	Rs. 43,41,307.16	10.06.2022	05.11.202
7	610300002364	Mr. Milind Maruti Jadhav and Mrs. Padmini Maruti Jadhav	Flat No.305, 3rd Floor, A-wing, Kopar plaza, Near Charu Bama Mhatre School, Kopargaon, Dombivali-West, Thane, Maharashtra - 421202	Rs. 13,57,183.71	08.07.2022	05.11.202
8	610500009578	Mr. Sunil Aba Jadhav and Mrs. Minakshi Sunil Jadhav	Flat No. 506, 5th Floor, Wing C-1, Mangeshi City II, Kolivali Kalyan (West), thane, Maharashtra - 421301	Rs. 38,15,531.99	05.08.2022	05.11.202
9	610500006585	Mrs. Swati Sandeep Patil and Mr. Sandeep Shalik Patil	Flat No. 002, C-wing, Sanghavi Estate C,D, E, wing CHS Ltd, Near KDMC, B Ward Office, Chikanghar, Kalyan-West, thane, Maharashtra-421301	Rs. 6,98,336.46	22.07.2022	05.11.202
10	610100003543	Mr. Prashant Bhagwan Kulkarni and Mrs. Chaitra M Kulkarni	Flat No. 703, 7th Floor, A1, Bhoomi Lawns, Kalyan Shill Road, Thane-west, Maharashtra-421204	Rs. 26,35,689.72	13.06.2022	05.11.2022

Together with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date of payment within 60 days from the date of receipt of

The borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice. Notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken SYMBOLIC POSSESSION of the properties described herein above in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said act read with rule 9 of the said rules on the possession date mentioned above against

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned above and any dealings with the properties will be subject to the charge of the LIC HOUSING FINANCE LTD., for the amount mentioned herein above.

Date: 08.11.2022 **Authorised Officer** Place: Mumbai LIC HOUSING FINANCE LIMITED

Place : Mumbai Date: 08.11.2022

एचडीएफसी बँक लिमिटेड

नोदणीकृत कार्यातय : एचडीएफसी बँक हाज्स, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई – ४०० ०१३. [कॉरपॉरेट ओळख क्रमांक - L65920MH1994PLC080618] [ई—मेत: shareholder.grievances@hdfcbank.com] [वेबसाईट: www.hdfcbank.com] [दुरध्वनी क्र. - 022 39760001 / 0012]

सूचना

याद्वारे ही सचना देण्यात येते की खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजोगे नाहीत असे .. यात आलेले आहे आणि नोंदणीकृत भागधारकांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित कर

अनु.	एल/एक क	भागबारकांची नावे	विभिन्न मांक पासन पर्यंत	प्रमाणपत्र क्रमांक	रोअर्सची संख्या
8	०४०१७२६	अर्चना मजुमदार	९५७५००१–९५७६०००	£348	१०००
2	०२७८४९८	यवेस ए गोम्स एकत्रित नीता गोम्स	७१७०४९१-७१७५४९०	४१३०	4000
$\overline{}$	0 0	\ \ \ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\ \\	0 1 10 1 1	_	

ाणत्याही व्यक्तीस अशा शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे यांच्याशी संबंधित क्वेणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी भवारतिक व्यावस्था केंद्र विकास किया है जानिक केंद्र विकास स्वित्य केंद्र विकास किया किया किया किया किया किया क आधारीत वारावपत्रे आमच्या इस्तातरण एजन्द्र भीणि प्रवायवक्के वार्यालयात म्हणजेच डेटामॅटीक्स विकास सोट्युम्म लिमिटेड, प्लॉट नं बी – ५ पार्ट बी. ब्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरुपात सदरहू दाये या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसानध्ये दाखल केले पाहीजेत, त्यानंतर अशा प्रकारचे दावे विचारात घेतले जाणार नाहीत आणि प्रवादक जानेवारी २५, २०२२ रोजीच्या सेबी सम्बद्धलर क्र SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CR/2022/8 ट्या अनुसार निष्टिचरीपत्र कार्य करतील. निष्टिचरीपत्र के आमार्थ प्रवादक सम्बद्धके उत्तरीति मान्य प्रवादक सम्बद्धके ड्यायेटीक्स विश्वनेस सोल्युशन्स लिमिटेड्झारे पाठवले. यानुसार, मूळ शेअर प्रमाणपत्रे रदद् करण्यात येईल. प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, केणत्याही व्यक्तिने मुळ शेअर प्रमाणपत्राशी व्यवहार केल्यास त्यांनी तो स्वतःच्या जोखिमीवर कराव गणि बँक क्षेणत्याही मार्गे त्याकरीता जबाबदार राहणार नाही.

संतोष रळदणकर वरिष्ठ उपाध्यक्ष (कायदा) आणि कंपनी सचिव दिनाक : ०७.११.२०२२

ंदि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप . बॅंक लिमिटेड ; मुबई मुख्य कार्यालयः २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ वूरध्वनी. क्र. : २३८५ १८१९, २३८९ १२४४, **ई-मेल : legal@deccanbank.com**

बॅंकेच्या स्थावर मालमतेची जाहीर लिलाव नोटीस

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकल्स्ट्रक्शन ऑफ फायनाब्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचवा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या ८(६) तरतुदीन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना

थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिचा **प्रत्यक्ष कब्जा** दि डेक्कन मर्चंट्स को.ऑप. बॅंव ल.. मंबई. तारण धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त त्याखालील विनिर्देशानसार संबंधित कर्जदार आपि निदारांकडून दि डेक्कन मर्चंट्स को.ऑप. बँक लि., मुंबई (तारण धनको) ला थिकत संबंधित रकमेच्या वसुलीसा १२.१२.२०२२ रोजी ०३.०० ते दुं. २.३० वा. दरम्यान "जें आहे जेथे आहे", "जसे आहे जे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकली जाणार आहे.

ग्का पाकिदात घालन मोहोरबंद लिफाप्यातील देकार. बँकेच्या मख्य कार्यालयात **दि. ०५.१२.२०२२** रोजी किंवा त्यापद गमकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ०४.३० वा. वेळेत दाखल करावेत.

क्र.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इ.अ.र.	लिलावाची तारीख व वेळ		
9.	गाळा नं. व्ही १९०१, ए.पी.एम.सी. भाजीपाला मार्केट, प्लॉट क्र.१७ बी, सेक्टर नं. १९, तुर्भे, नवी मुंबई -	হ্ন. ৩५,५०,०००/-	ফ. ৩,५५,०००/-	दि. १२.१२.२०२२		
	४०० ७०५. एकुण क्षेत्रफळ : २८.१२५ चौ.मीटर्स मालक :- श्री. यशवंत पंढरीनाथ मोरे			दु. ०३.०० वा.		
₹.	स्टॉल नं. एस्-२९, प्लॉट क्र.२९, सेक्टर नं. २६, तुर्भे, नवी मुंबई - ४०० ७०५. एकुण क्षेत्रफळ : ८.८६ चौ.मीटर्स बांधीव मालक :- श्री. यशवंत पंढरीनाथ मोरे	रू. २०,१९,०००/-	रू. २,०१,९००/-	दि. १२.१२.२०२२ दु. ०३.३० वा.		
	लिलावाचे ठिकाण : दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., मुंबई					

मुख्य कार्यालय : (विधी व वसुली विभाग) 217, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - 400 004 -: <u>अटी आणि शर्ती</u> :-

- थेथे वर नमूद केल्याप्रमाणे इ.अ.र. सह तांत्रीक बीड व आर्थिक बीड दोन वेगवेगळ्या पाकीरात द्यावीत. ही दोन्ही पाकीर एकत्रित एका पाकिरात घालून मोहोरबंद लिफाप्यातील देकार, बँकेच्या वरील पत्त्यावर **दि. ११.१२.२०२२** रोजी किंवा त्यापूर्वी कामकाजाच्या दिवडी सकाळी १०.३० ते ५.३० वा. वेळेत सरव्यवस्थापक / प्राधिकृत अधिकारी / वसूर्त अधिकारी यांच्याकडे दाखल करावेत. इसारा अनामत रकमेचा भरणा आरटीजीएस मार्फतही बँकेकडे करता येईल.
- स्व-साक्षांकित छायाप्रती व एक पासपोर्ट आकाराचे फोटोसह सादर केले पाहीजे आणि त्यांच्या मूळ प्रती पडताळणीसा लिलावाच्या वेळी प्रस्तत केल्या पाहीजेत.
- यशस्वी बोलीदारांनी प्रदान केलेली इ.अ.र. ची रक्कम विक्री किमती मध्ये समायोजित केली जाईल आणि उर्वरि
- बोलीदारांच्या इ.अ.र. व्याजाशिवाय परत केल्या जातील. यशस्वी बोलीदारांना त्याची / तिची / त्यांची बोली स्वीकारल्यावर ताबडतोब म्हणजे त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्
- उर्वरीत ७५ % बोली रक्कम लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसात प्रदान करावी लागेल. वरील खंड (६) मध्ये सांगितल्याप्रमाणे २५ % बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारानी कसूर केली तर
- त्याने/तिने जमा केलेली २५ % बोली रक्कम जप्त करेल.
- चलन नि स्टेटमेंटची एक प्रत सादर करतील.
- खर्चाने केली जाईल
- संपर्क साधावा.

सही/

एरिया H-A-P Asst

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळवण्यात येते की, आमचे पक्षकार श्री दत्तात्रय भास्कर भोईर व इत ांच्यावतीने **श्री किशोर मधकर पाटील व राजाराम भास्कर भोर्डर** कळव डच्छितात की **आत्माराम लक्ष्मण पाटील** यांचे वारस **नरेश आत्माराम पाटील** व इतर यांनी आमचे पक्षकारांविरुद्ध ठाणे येथील दिवाणी न्यायालयात स्पेशल दिवाणी मुकदमा क्रमांक १६०/२०२२ खल केलेला आहे. सदरह टाळात दिवाणी न्यायाधीण वरिष्ठ स्तर यांनी निर्णाणी पारित केला होता. सदरहू आदेशाविरुद्ध आमचे पक्षकार यांनी मा. जिल्हा न्यायाधीश ठाणे यांच्याकडे अपील केले होते. सदरह अपील आमचे पक्षकारांचे लाभात झाले होते. या विरुद्ध **नरेश आत्माराम पाटील** व इतर यांनी मा[ँ]. मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्रमांक **९८७६/२०२**२ दाखल केले होते, सदरहू अपील **मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे** यांचे समोर निघाले होते, सदरहू रिट पिटीशन मध्ये दिनांक **८ सप्टेंबर २०२२** रोजों मेहरबान न्यायमुर्ती यांनी आदेश केला आहे व स्पेशल मकरमा क्रमांक १६०/ २०२२ मधील सर्व मिलकतींबाबत आहे ती स्थिती टाव्याचा निकाल लागेपर्यं तेवण्याचे आदेश केलेले आहेत. टाव्यातील मिलकतींचे सविस्तर वर्णन खालील प्रमाणे दिलेले आहे तरी सदर मिळकतींबाबत कोणीही कोणत्याही प्रकारचे करार मदार, खरेदी, विक्री, विकसन करा इत्यादी प्रकारचे कोणतेही तृतीय पक्षीय यांचा हक्क निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, याऊप जर कोणी खालील वर्णनाच्या मिळकतीबाबत नरेश आत्माराम पाटील व इतर यांच्याशी कोणत्यार्ह प्रकारचा करार - मदार व्यवहार केल्यास तो **८ सप्टेंबर २०२२** रोजीच्या माननीय मंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा विरोधात असेल व त्यामळे तो बेकायदेशीर असेल व आमचे पक्षकारांन बंधनकारक राहणार नाही. याची नोंद घ्यावी. कळावे.

मळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे

ठेकाण: ठाणे

दनांक: ०८/११/२०२२

गाव स. नंबर. (जना) नवीन

	ગાવ	सः गणरः (अगा) गयाग	Sivar II-M-I	Asst
٤)	राई	(१६९)१६/१३	०-०६-६०	٥.३१
۲)	राई	(१७१)१८/२२	0-08-80	०.६७
3)	राई	८०/६५(३४१)	0-85-80	०.६
8)	राई	8/88(28)	03-9-0	०.६६
y)	राई	(८४)४७/०२	ο-06-30	०.५८
€)	राई	(१२१)७६/४	0-88-80	0.50
૭)	राई	(१७७)८४/११	οξ-80-0	०.५५
ሪ)	राई	०६/४८(७७१)	0-09-90	१.००
(۶)	राई	(२११)९४/४	0-08-30	٥.٥٥
१०)	राई	(२०९)९६/७/१	०-२०-७क	१.४८
११)	राई	(२०९)९६/१०	0-08-80	0.98
१२)	राई	(१९२)१००/७	0-09-80	०.४५
१३)	राई	(१९२)१००/९	0-08-00	०.०६
१४)	मोरवा	(१९३) ६ /१	०-०६-६०	0.82
१५)	मोरवा	(२०५)७/१२	0-08-	०.६३
१६)	मोरवा	(२०४)८/११	0-07-40	0.23
१७)	मोरवा	(२०३)१०/१०/१	0-03-20	88.0
१८)	मोरवा	(२०३)१०/२	00-50-0	6.53
१९)	मोरवा	(२०३)१०/३	०-०६-८०	०.६७
२०)	मोरवा	(२०३)१०/२५	0-03-40	6.33
२१)	मोरवा	(१९७)११/२४	0-07-30	0.80
२२)	मोरवा	(१८०)१५/६	0-86-50	१.१९
२३)	मोरवा	(१७८)१७/५	ο-οξ-3ο	0.82
२४)	मोरवा	७\७१(১७१)	0-03-00	0,30
२५)	मोरवा	(१७८)१७/१९	0-88-50	१.२५
२६)	मोरवा	(१७६)१८/७	0-06-60	०.५०
२७)	मोरवा	(१०९)३७/३	०-०६-८०	0.88
२८)	मोरवा	(७९)४३/१	०-१४-५०	0.39
2 8)	मोरवा	(७८)४५/७	0-85-50	१.२५
₹o)	मोरवा	(८०)४४/६	०-०६-१०	0.80
38)	मोरवा	ह\ ३४(७७)	0-83-60	०.६७
37)	मोरवा	(७७)४६/४	0-06-60	6.33
33)	मुरधे	(२८०)३३/७	0-88-00	१.७६
₹ 8)	मुरधे	(६ ९) ६ २/ ६	०-०६-६०	6.33
३५)	मुरधे	(३२)७७/१३	०-०५-१०	89.0
३६)	मुरधे	(३२)७७/१५	0-08-00	0.88
३७)	राई	(२११/९)९४/९	0-02-6	6.33
३८)	राई	(१९२/१)१००/१	०-१८-०७	१.२५
३९)	मोरवा	(७८/७)४५/७	0-85-5	१.२५
-		 स	ही/- उज्वला जि. गायक	

पत्ताः R. N. २०१, दुसरा मजला, श्री सुव्रत को.ऑप

हौसिंग सोसायटी, भावे वांडा टेंभी नाका, ठाँणे- ४००६०

र्वासामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलल

इच्छुक खरेदीदारांनी आपली तांत्रीक बीड व आर्थिक बीड दोन वेगवेगळ्या पाकीटात द्यावीत. ही दोन्ही पाकीटे एकत्रि

विक्रीच्या अटी आणि शर्ती असलेली तांत्रीक व अर्थिक बोली प्रपत्र (Tender Form) बॅंकेच्या मुख्य कार्यालयात कोणत्य

- कामाच्या दिवशी स. १०.०० ते सं. ५.०० वाजेपर्यंत उपलब्ध असून रु. ३,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) (विन परतावा) वे शुरूक प्रदान केल्यावर मिळू शकतील. इच्छुक खरेदीदारांनी मुंबई येथे देय "दि डेक्कन मर्चन्टस् को- ऑप बँक लि." च्या नावे काढलेला "डिमांड ह्राफ्ट
- तांत्रिक बोली प्रपत्रासह (Tender Form) बोलीदारांनी केवायसी दस्तावेजांच्या म्हणजेच पॅनकार्ड/ आधार इ. व्य
- मिळकतीची विक्री काटेकोरपणे "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वा र्स्वप्रथम तांत्रीक बोली प्रपत्राचे पाकीट उघडण्यात येईल. त्यातील तांत्रीक बाबी व आर्थिक स्थिती यांचे अवलोव
- करून योग्य त्या व्यक्तींचे आर्थिक बोली प्रपत्र पाकीट उघडण्यात येईल.
- पुढील कामकाजाच्या दिवसाच्या सं. ५.०० वा. पर्यंत २५% बोली रक्कम (इ.अ.र. धरुन) जमा करावी लागेल आणि
- त्याने/तिने जमा केलेली इसारा रक्कम जप्त होईल आणि विक्री रद्द झाल्याचे गृहीत धरले जाईल. तसेच, जर यशस्व बोलीदारांनी लिलावाच्या तारखे पासून ३० दिवसांत उर्वरीत ७५ % बोली रक्कम प्रदान करण्यात कसूर केली तर बँव
- यशस्वी बोलीदार बँकेच्या नावात टीडीएस म्हणून विक्री किमतीची १ % रक्कम कापून ती निर्धारित सुदतीत आयक विभागाकडे भरतील, वजावट केले जाणारे या नात्याने बँकेच्या पॅन क्रमांक बोली पर्ण झाल्यावर यशस्वी बोलीदारांन कळवले जाईल. वरील प्रकारे टीडीएस चे प्रदान केल्यानंतर, यशस्वी बोलीदार बँकेकडे फॉर्म नं २६ क्यु बी च्य
- . वरील खंड (६) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण बोली रक्कम आणि **फॉर्म नं २६ क्युबी** प्राप्त झाल्यानंतर, बँक यशस्व बोलीदाराच्या नावात विक्री विलेख बनवेल ज्यांची नोंदणी संबंधित दुय्यम निबंधकां
- ९९. निर्धारित मुदतीत संपूर्ण बोली रक्कम प्राप्त झाल्यानंतरच मिळकतीचा कब्जा खरेदीदारांना सुपूर्द केला जाईल
- 9२. कोणतेरी कारण न देता कोणतेरी किंवा प्रस्तात् / बीली फेटाळणवाचे किंवा लिलात चुढे ढकलण्याचे / रह करण्याचे आणि कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय विक्रीच्या अधी आणि शर्ती बदलण्याचे तिचे अधिकार बँक राख्नुन ठेवत आहे. १३. पुढील तपर्शील | वौकशांसाठी इच्छुक बोलीदारांनी निम्न स्वाक्षरीकारांना दूरध्वनी क्र. ०२२-२३८५१८१९ व

सरव्यवस्थापक / प्राधिकृत अधिकारी

मिनोषा इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. २०४, २ रा मजला, टाऊन सेंटर ।, मित्तल इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, अंधेरी कुर्ला रोड,

साकीनाका, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९ सीआयएन: य७४९४०एमएच१९९३पीएलसी०७४६९४

दू.: +९१-२२-६६८३३०००, ई-मेल: mil.secretarial@minosha.in वेबसाईट: htpps://www.minosha.in

फॉर्म नं. आरएससी-४ [एनसीएलटी (प्रोसिजर फॉर रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल ऑफ कंपनी) रुल्स, २०१६ च्या नियम ३(३) ला अनुसरून]

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमोर कंपनी याचिका क्र. २३९/एमबी/२०२२

मिनोषा इंडिया लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६च्या तरतुदींन्वये स्थापित एक कंपनी, जीचे नोंदणीकृत कार्यालय आहे -युनिट २०४, २ रा मजला, टाऊन सेंटर । बिल्डिंग, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका, मुंबई-४०० ०५९. सीआयएन: यु७४९४०एमएच१९९३पीएलसी०७४६९४

सूचनेचे प्रकाशन

सूचना घेण्यात यावी की, कंपनीच्या सार्वजनिक भागधारकांनी धारण केलेल्या प्रत्येकी रु. १०/- (रुपये दहा मात्र) च्या २५,७६,९८० (पंचवीस लाख शहात्तर हजार नऊशे ऐंशी) समभागांचा समावेश असलेले कंपनीच्या एकूण निर्गमित, वर्गणीकृत आणि भरणा झालेल्या भाग-भांडवलापैकी एकुण ५.३८% रद्द व नष्ट करून प्रत्येकी रु. १०/- (रुपये दहा मात्र) च्या ४,७९,०६,७८४ (चार कोटी एकोणऐंशी लाख सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी) समभागांचा समावेश असलेल्या रु. ४७,९०,६७,८४०/- (रुपये सत्तेचाळीस कोटी नव्वद लाख सद्सष्ट हजार आठशे चाळीस मात्र) पासून प्रत्येकी रु. १०/-(रुपये दहा मात्र) च्या ४,५३,२९,८०४ (चार कोटी त्रेपन्न लाख एकोणतीस हजार आठशे चार) समभागांचा समावेश असलेल्या रु. ४५,३२,९८,०४०/- (रुपये पंचेचाळीस कोटी बत्तीस लाख अङ्घ्याण्णव हजार चाळीस मात्र) पर्यंत वरील कंपनीच्या भाग भांडवलात कपात करण्यास मंजुरी मिळण्यासाठी १० ऑक्टोबर, २०२२ रोजी एक अर्ज न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाकडे सादर केला होता (न्यायाधिकरणाने ०३ नोव्हेंबर, २०२२ रोजी दाखल करून घेतला).

वैयक्तिक धनकोंना सूचना जारी केल्या आहेत. कंपनीने ३० सप्टेंबर, २०२२ रोजीस बनवलेली धनकोंची सूची ह्या सूचनेच्या तारखेपासून तीन महीन्यांच्या कालावधीसाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान स. ११:०० ते सं. ०४:०० वेळेमध्ये सर्व कामाच्या दिवशी निरीक्षण करण्यासाठी युनिट २०४, २ रा मजला, टाऊन सेंटर । बिल्डिंग, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका, मुंबई-४०० ०५९ येथे स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आणि प्लॉट क्र. २५, फेज ३, ओखला, नवी दिल्ली-११००२० येथे स्थित कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात उपलब्ध आहे.

जर कंपनीच्या कोणत्याही धनकोंचा अर्जाचा किंवा धनकोंच्या सूचीमधील तपशिलाला कोणताही आक्षेप असेल तर तो (पुष्ठचर्थ दस्तावेजांसह) आणि त्यांचे नाव आणि पत्ता व असल्यास त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींचे नाव आणि पत्ता याबाबतचे तपशील ह्या सूचनेच्या ३ (तीन) महीन्यांच्या कालावधीत निम्नस्वाक्षरीकारांना युनिट २०४, २ रा मजला, टाऊन सेंटर । बिल्डिंग, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका, मुंबई-४०० ०५९ येथील कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावेत.

जर वरील निर्धारित कालावधीत कोणताही आक्षेप प्राप्त झाला नाही तर, कंपनीच्या भाग भांडवलात कपात करण्याकरिताच्या वरील याचिकेअंतर्गत सर्व प्रक्रियांमध्ये धनकोंच्या सूचीमधील नोंदी योग्य असल्याचे समजले जाईल.

हे देखील ध्यानात घ्यावे की, शुक्रवार, १० फेब्रुवारी,२०२३ रोजी एक सुनावणी ठरवली आहे. तेव्हा न्यायाधिकरणाकडून अर्ज ऐकला जाईल. जर कोणत्याही धनकोंची सुनावणीस हजर राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या असलेल्या कोणत्याही आक्षेपांसह एक विनंती करावी.

दिनांक: ०७ नोव्हेंबर, २०२२

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

आजादीका अमृत महोत्सव

एक परिवार एक बैंक ठाणे झोनल शाखा : बी-३७, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.)-४०० ६०४ • दूर : ०२२ २५८२९४०६, २५८२३०४० • ईमेल: cmarc_tha@mahabank.co.in

मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ४११००५ परिशिष्ट IV कञ्जा सूचना (नियम ८(१) अन्वये)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **बँक ऑफ महाराष्ट्रचे** प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कायनान्शिअल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३ चा उप-कलम (१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २५.०४.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार <mark>श्री. सतीश गुलाबराव गवळी आणि सौ. कमलेश सतीश गवळी</mark> ांना संपूर्ण रक्कम रु. ५१,५१,३३७.९० अधिक वसूलीच्या तारखेपर्यंत २५.०४.२०२२ पासून द.सा. ७.२५% न लाव नेले <mark>व्याज अधिक २५.०४.२०२२ पासुन इतर प्रभार, परिव्यय आणि खर्च</mark> ही रक्कम सदर सुचना प्राप्तीच्या तारखेपासुन ६. **दिवसांत** नोंदणीकृत एडी/प्रत्यक्ष येऊन हातपोच द्वारे युकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता आले होते. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने कर्जदार आणि **सर्वसामान्य जनतेला** सूचना याद्वारे

गत येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर अधिनियमाच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचा कलम १३(४) तरतुर्द भंतर्गत त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा **०२ नोव्हेंबर, २०२२** रोर्ज

वेशेषत: कर्जदार आणि **सर्वसामान्य जनतेला** इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मिळकतींसह देवघेवीचा व्यवह करू नये आणि मिळकतीसह केलेला देवघेवीचा कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ महाराष्ट्रच्या** वरील नमूद रकमेच्य भाराच्या अधीन राहील.

ारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

मिळकतीचे वर्णन म्लॅट क्र. २००१, २०वा मजला, बिल्डिंग क्र. <mark>२७, टाईप ई, फेज</mark> ॥, हावरे सिटी कॉम्प्लेक्स, कासारवडावली

नरेंद्र सिंग राय मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकार बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे झोन

साकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. कार्यालय क्रमांक २०१-बी. २रा मजला. रोड क्र. १. प्लॉट

नेम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड न्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमृद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमृद कर्नदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या रम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली आहेत. र्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून . बालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मेळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन

By order of the Board For ASIAN FOOD PRODUCTS LIMITED

(GAURAV J. THAKKERS)

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED

CIN: L99999MH1968PLC013919

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47

read with Regulation 29 (1) (a) of the Securities And

Exchange Board of India (Listing Obligations And

Disclosure Requirement) Regulations 2015, that

the meeting of Board of Directors of the company

will be held on Saturday, 12th November, 2022

at registered office to inter alia consider and

take on record Unaudited Financial Results for the

Half Year Ended 30th September, 2022.

The trading window will remain close for all

insiders of the company from 11th November, 2022

to 14th November, 2022 and would re-open on

15th November, 2022

The information is also available on the website of

the company at www.asianfoodproduct.in

and on the website of the stock Exchange at

www.bseindia.com.

Regd. Office: 7 Thakkers, Near Nehru Garden, Nashik-4220

mail - info@asianfoodproduct.in

Place · Nashik

ठिकाण: पुणे

. विजय प्रकाश भट्ट

(३७६६०७

मिथिलेश व्ही. भट्ट

Date: 05/11/2022

अ.	कर्जदाराचे नाव/क्रमांक (कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	(डीएचएफएल ओल्ड लॅन आणि	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/मागणी सूचनेतील	नाव
	आयसीआयसीआय न्यु लॅन)		रक्कम (रु.)	
٤.	सुनिलकुमार धरमवीर शर्मा आणि सुनिता सुनिलकुमार	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, युनीत कॉम्प्लेक्स,	जुलै २६, २०२२	पुणे
	शर्मा- क्युझेडएचडीपी००००५०२८८३५ (डीएचएफएल	स.क्र. १७८, फुरसुंगी, भोसले गाव, पुणे	₹.	
	ओल्ड लॅन- २३२००००१३०५ व आयसीआयसीआय	४१२३०८/ नोव्हेंबर ०३, २०२२.	१४,९६,८३२.००/-	
	न्यु लॅन- क्युझेडएचडीपी००००५०२८८३५)			
٦.	सोमनाथ पांडुरंग गायकवाड आणि शिल्पकला एस.	फ्लॅट क्र. ए-६, तळमजला, गिरी बालाजी को.	ऑगस्ट ०४, २०२२	पुणे
	गायकवाड- क्युझेडपीयुएन०००५०१४२९०	ऑप. हौ. सोसा., विद्यानगर, प्रगती गार्डन जवळ,	₹.	
	(डीएचएफएल ओल्ड लॅन- २०८०००४२२९३ व	तिंगारे नगर, स.क्र. ३४/२, प्लॉट क्र. ११२, पुणे	१४,५६,२६१.००/-	
	आयसीआयसीआय न्यु लॅन-	४११०३२/ नोव्हेंबर ०४, २०२२.		
	क्यझेडपीयएन०००५०१४२९०)			

वरील नमुद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ ट्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतदीनसार सदर सचना प्रसिध्दी तारखेपासन ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गृहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल

दिनांक : नोव्हेंबर ०८. २०२२ प्राधिकत अधिकारी

स्थावर मिळकतींच्या विक्री करीता ई-लिलाव करीता जाहीर सूचना

सि<mark>क्युरिटायझेशन ॲण्ड रिकत्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२</mark> (बानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआवएफएल होम फायनान्

लिम्टिड (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हार्ऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कोपेरिट कार्यालय प्लॉट क्र. १८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव – १२२०१५ (हरियाणा आणि शाखा कार्यालयः सीटीएस क्र. ४२७८/१ ते – ७ तानाजी नगर कालिका माता मंदिराजवळ २रा मजला चिंचवड पुणे – ४११०३३ कडे गहण स्थावर मिळकतीची विक्री, ज्याअथ

ायआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी **'जे आहे जेथे आहे तत्वाने आणि जे आहे जसे आहे तत्वाने**

तेच्या विक्रीच्या हक्कासह खालील कर्जे खाते/प्रॉस्पेक्ट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईर

तारण मत्तेचे वर्णन

दुकान क्र. ९, तळमजला, बिल्डिंग/विंग क्र. ए, विशाल दीप रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लि., जिमन धारक स.क्र. ५०, हिस्सा क्र

१बी, गाव खराडी, पुणे धारक मिळकतीच्या विभाग धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि

इअर शेवटची तारीख

०८-डिसें.,-२०२२ सायं. ५ पर्यंत

बदानाचे माध्यम : सर्व प्रदान हे गुरुग्राम येथे देय <mark>'आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड' च्या नावे डिमांड ड्राफ्ट द्वारे</mark> किंवा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यव

आहे. खात्याचा तपशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि.. बी) बँकेचे नावः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि.. सी) खाते क

अटी आणि शर्ती:-

ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि

पासवर्ड तथार करणे आवश्यक आहे. इच्छक बोलीदारानी वरील नमद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे /सादर कर

बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास

समाभावा बळ आपाआप ९ मानटाकराता वस्तारत हाइल. यशस्त्री बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारत्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या ताराखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे. खरेदीदाराने सेस, प्रयोच्य मुदांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक धकबाकी किंवा इतर धकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रमार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरासह

तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंब

तपशाल, भद्दा शाक्ष्या आगण इ-ात्तात्वायपात जानारात्र असलेन्यात्रात्वा - @22919811242526 याना पिळकारीण संबंधित चौकरोसाठों औ, जितंदु गुप्ता @+91-999962223, इंमेल आयडी : jltendra.gupta1@iffl.com यांना संपर्क करू शकतात वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्बा येतेवेळी तारण मनेमध्ये असलेल्या घरातुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना बाद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफएल कोणत्याहं

वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविधीत) जम करण्या . येईल आणि मिककत पुन्हा विकीयारी ठेवण्यात येईल. . एओ यांनी कोणतेही कारण न देता निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद करण्याचा हक राखून ठेवला आहे. निवदा/लिलावामध्ये कोणताही वाद झ

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८ (६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना

कर्बदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमृद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यार लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकवाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट https://

(मोजमापित क्षेत्र २२४ चौ.फूट)

५३१०५०६६२९४, डी) आयएफएससी कोड : SCBL0036025 किंवा पेमेंट लिंक: https://quickpay.iiflfinance.com.

tions.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सहा देण्यात येत आहे.

परारा सार स्वयाना । परिस्थितीत मिळनीच्या नुकसानीमाठी जवाबदार ग्रहणार नाहीं. पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु धेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कावधानुसार

ww.bankeauctions.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकाराद्वारे करण्यात येईल

तारीख आणि रक्कम

१८-ऑक्टो.-२०१९

एकावन्न फक्त)

मालमत्तेची तपासणीची तारीख

०६-डिसें., २०२२ स. ११.०० ते दु. १४.००

तंपर्क: श्री. निलेश जयंत संगमनेरकर, ७८७५५०९९४४

समाप्तीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.

आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील

ठिकाण : पुणे, दिनांक : ०८-नोव्हें.-२०२२

रु. १४,०९,७५१/- (रुपर

चौदा लाख नऊ हजार सातशे

रु. २०,०००/ – (रुपये वीस

बोली वाढीव रक्कम

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

२१-ऑक्टो.-२०२२

२९-ऑक्टो.-२०२२

तारखेनुसार एकूण थकबाकी

रु. २२,४८,१२५/- (रुपये

बावीस लाख अट्ठेचाळीस हजार

एकशे पंचवीस मात्र)

रु. १९,७१,२००/-

ई-लिलावाची तारीख/वेळ

११.०० ते १३.०० पर्यंत

(रूपये एकोणीस लाख एकाहत्त

रु. १,९७,१२०/-

(रुपये एक लाख सत्याणव हजा

एकशे वीस मात्र)

सही/- प्राधिकृत अधिकारी

... याचिकाकर्ती कंपनी

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, सौ. कृष्णा मोहन थडनानी यांचे एकमात्र कायदेशीर वारसदार श्री. त्रिवेण मोहन थडनानी आणि सौ. सोनू फर्नान्डिस उर्फ सोन् मोहन थडनानीद्वारे परिशिष्टातील नमूद फ्लॅटची विक्री केली.

कोणतीही व्यक्ती ज्यांना विक्री गहाण, प्रभार, विश्वस्त संदर्भात कोणताही दावा किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना पराव्यांसह सौ. सोन फर्नान्डिस यांना ए४०२ एम्जी ग्रीन्स, सँटिसिमो वड्डी, तलईगाव रोड, तिसवाडी गोवा ४०३००२ येथे या सूचनेच्या प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे.

वरील नमूद फ्लॅटकरिता माहिती-फ्लॅट क्र. १२, मोजमापीत ६०० चौ फु. १२ प्रेम भवन, शहिद भगतसिंग रोड, कुलाबा, मुंबई ४०० ००५''

Shri Piyoosh K Chotai a Member of the DB Woods Co-operative Housing Society Ltd. having address at Flat No 2003 Tower A on 20th Floor DB Woods CHS Ltd situated at Krishna Vatika Marg, Gokuldham, Goregaon East, Mumbai 400 063 and holding Flat No 2003 Tower A in the building of the society, died on 18/01/2020 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society office between 10.30 A.M. to 6.30 P.M. (Wednesday is Holiday) rom the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of DB Woods Co-Operative Housing Society Limited. Mr Asish Sarat (Hon. Secretary)

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **01.07.2021** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.45.97,290.03 (रूपये पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे नळ्द आणि तीन पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLBOR00393653 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 23.06.2021 पासन ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सचना कर्जदार गणेश तोडी यादव, सरिता गणेश **यादव आणि दिनेश तोडी यादव** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

प्तदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 04.11.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.45.97.290.03 (रूपये पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे नळ्द आणि तीन पैसे फक्त) पुढील व्याज 23.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 2डी 1705, सतरावा मजला, जेपी नॉर्थ एस्टेला घोडबंदर रोड, मीरारोड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 401203, ठाणे, महाराष्ट्र **-**401203.

अधिकत अधिकारी

स्थळ : ठाणे इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

69 kotak[®] कोटक महिन्द्र बँक लिमिटेड

तारीख: 04.11.2022

सीआयएन - L65110MH1985PLC038137

नोंदणीकृत कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ दूरध्वनी: +९१-२२-६१६६०००१ फॅक्सः +९१ २२ ६७१३ २४०३ वेब साईट: www.kotak.com इमेल: KotakBank.Secretarial@kotak.com

सूचना

कोटक महिन्द्र बँक लिमिटेडच्या **(बँक)** सभासदांना याद्वारे कळविण्यात येत आहे की ज्या सभासदांची नावे शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२ अनुसार नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेड **('एनएसडीएल')** आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड **('सीडीएसएल'** यांच्याकडून आलेल्या रजिस्टर ऑफ मेम्बर्स/लिस्ट ऑफ बेनिफिशल ओनर्समध्ये दिसून येत आहेत आणि ज्यांचे इ–मेल आयडीज् बँकेकडे उपलब्ध आहेत अशा सर्व सभासदांकडे टपाली मतदानाची सूचना दिनांकीत ५ नोव्हेंबर २०२२ **('टपाली मतदानाची सूचना')** इ–मेलद्वारे ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठवून देण्यात आली आहे.

टपाली मतदानाच्या सूचनेची प्रत बँकेची वेबसाईटः https://www.kotak.com/en/investor-relations/governance/sebilisting-disclosures.html, बँकेचे समभाग जेथे नोंदविलेले आहेत अशा स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईट्स, म्हणजेच बीएसइ लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडः www.nseindia.com यांच्यावर, तसेच बँकेला रिमोट इ-व्होटींग पुरविणाऱ्या संस्थेची म्हणजेच एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com यांच्यावर देखील उपलब्ध आहे. ज्या सभासदांना टपाली मतदानाची सूचना मिळाली नसेल, ते वर नमूद केलेल्या वेबसाईट्स वरुन ती डाऊनलोड करुन घेऊ शकतात.

कपया या गोष्टीची नोंद घेण्यात यावी की पात्र सभासदांना टपाली मतदानाची सुचना फक्त इ–मेलद्वारे पाठविण्यात आलेली आहे आणि कंपनीज् ् (मॅनेजमेन्ट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या **(''रुल्स'')** (त्याकाळी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या अथवा पुनर्रचना यांच्या समावेशासह) रुल २० आणि २२ बरोबर वाचण्यात येणाऱ्या कंपनी कायदा २०१३ चे **(''कायदा'')** (त्याकाळी कार्यरत असणाऱ्य कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या अथवा पुनर्रचना यांच्या समावेशासह) कलम ११० आणि लागू होणाऱ्या इतर तरतुदी, कंपनी बाबींचे मंत्रालय भारत सरकार यांनी सादर केलेल्या जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दिनांकीत ५ मे २०२२ याच्या समावेशासह इतर संबंधित सर्क्यलर्स बरोबर वाचण्यात येणारे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२०दिनांकीत १३ एप्रिल २०२० (''एमसीए सर्क्युलर्स''), सूचीबध्द संस्थाकडून पुरविण्यात येणाऱ्या इ-व्होटींग सुविधेविषयीच्या सेबी सर्क्युलर दिनांकीत ९ डिसेंबर २०२० बरोबर वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटीज् ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) .म्यलेशन्स. २०१५ चा रेग्युलेशन ४४ **(''लिस्टींग रेग्युलेशन्स''),** सर्वसाधारण सभाविषयी सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड (एसएस २) आणि (त्याकाळ कार्यरत असणाऱ्या कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या अर्थवा पुनर्रचना यांच्या समावेशासह) इतर कोणतेही लागू होणारे कायदे, नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावल्या यांच्यानुसार टपाली मतदानाच्या सूचनेमध्ये नमुद्र केलेल्या ठरावावर त्यांची मंजूरी मिळविण्यासाठी, आपल्या पात्र सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक पर्ध्दतीने दुरुस्थ मतदान (''**इ-व्होटींग'')** करण्याची सुविधा पुरवित आहे.

आपले मतदान सुरक्षित पध्दतीने करता यावे यासाठी पात्र सभासदांना इ-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी संस्था म्हणून बँकेने नॅशनल सिक्युरीटीज् डिपॉझिटरी लिमिटेड यांच्या सेवा घेतल्या आहेत.

टपाली मतदानाच्या सचनेमध्ये पढील ठराव आहे:

। नत्त्वा व्या पूर्वाच्य पुढारा ठत्त्व जातः					
ठरावाचा प्रकार	तपशील				
विशेष	श्री. सी. एस. राजन यांची बँकेचे संचालक आणि				

एमसीए सर्क्युलर्सच्या अनुसार टपाली मतदान पत्रिका आणि प्रीपेड बिझिनेस रिप्लाय एन्व्हलप यांच्यासह टपाली मतदानाच्या सचनेच्या छापील प्रती कोणत्याही सभासदाला पाठविण्यात आलेल्या नाहीत. त्या अनुषंगाने मतदानासाठी पात्र असणाऱ्या सभासदांचा होकार अथवा नकार हा फक्त इ-व्होटींग पुरताच, म्हणजे टपाली मतदान पत्रिका सादर करण्याऐवजी इ-व्होटींग करण्यापुरता मर्यादित आहे. शुक्रवार, ४ नोव्हेंबर २०२२ (कट-ऑफ), यादिवशी बँकेचे समभाग धारण करणारे सभासदच केवळ टपाली मतदानाच्या सूचनेमध्ये नमूद

bलेल्या ठरावाबाबत इ-व्होटींग करण्यास पात्र असतील. कट-ऑफ तारखेनंतर सभासद झालेल्या व्यक्तीने ही टपाली मतदानाची सूचना फक्त माहितीसाठी असल्याचे समजावे. ज्या पात्र सभासदांनी आपले इ-मेल आयडीज् नोंदविलेले नसतील त्यांनी लॉग इन आयडी आणि पासवर्डशी संबंधित माहिती, टपाली मतदानाची सूचना आणि इ-व्होटींग पध्दती मिळविता यावी यासाठी आपले आयडीज् बुधवार ७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

किंवा त्यापूर्वी नोंदविले पाहिजेत. इ-मेल आयडी नोंदविण्याची पध्दत खाली देण्यात आली आहे: सभादस इ-व्होटींगसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी KotakBank.Secretarial@kotak.com वर खाली दिलेल्या कागदपत्रा सहित विनंती पाठव् शकतात.

- (i) समभाग प्रत्यक्ष/छापील स्वरुपात धारण केले असतील तर कृपया फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची (पृढची व मागची बाजू),स्कॅन केलेली प्रत, पॅन (पॅनकार्डची स्कॅन केलेली स्वयं-प्रमाणित प्रत आणि आधार (आधार कार्डची स्कॅन केलेली स्वयंप्रमाणित
- (ii) जर समभाग डी-मॅट स्वरुपात धारण केलेले असतील तर कृपया डिपी आयडी व क्लायंट आयडी (१६-अंकी डिपी आयडी व क्लायंट आयडी किंवा १६ अंकी बेनिफिशरी आयडी) सभासदाचे नाव, क्लायंट मास्टर अथवा कन्सॉलिडेटेड अकाऊंट स्टेटमेन्टची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्कॅन केलेली स्वयंप्रमाणित प्रत) आणि आधार (आधारकार्डची स्कॅन केलेली स्वयंप्रमाणित प्रत) पाठवा. इ-व्होटींग करण्यासाठी सभासदांनी त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये मोबाइल क्रमांक आणि इ-मेल आयडी अचूकपणे अद्ययावत करणे गरजेचे आहे.

इ-मेल आयडी यशस्वीरीत्या सादर केल्यावर सदर इ-मेल आयडीचा तपशील मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत बँक किंवा एनएसडीएल टपाली मतदान सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत पाठवून देईल. (i) डिमॅट स्वरुपात बँकेचे समभाग धारण करणारे स्वतंत्र/व्यक्तिगत सभासद (ii) डिमॅट स्वरुपात बँकेचे समभाग धारण करणारे स्वतंत्र व्यतिरिक्त

., इतर सभासद (iii) छापील स्वरुपात बँकेचे समभाग धारण करणारे सभासद (iv) ज्यांनी आपले इ–मेल ॲड्रेस नोंदविलेले नाहीत असे सभासद

यांच्याकडून करण्यात येणाऱ्या इ-व्होटींगची पध्दत टपाली मतदानाच्या सूचनेमधील नोंदीमध्ये समजावून सांगण्यात आलेली आहे. आपले युजर आयंडी आणि पासवर्ड विसरलेल्या सभासदांनी तें कसे मिळवावेत/निर्माण करावेत याची पध्दत देखील टपाली मतदानाच्या सूचनेमध्ये इ-व्होटींगचा कालावधी मंगळवार, ८ नोव्हेंबर २०२२ रोजी (भारतीय प्रमाणवेळ सकाळी ९.०० वाजता) सुरु होईल आणि बुधवार, ७ डिसेंबर २०२२ रोजी (भारतीय प्रमाणवेळ संध्या. ५.०० वाजता) समाप्त होईल. या कालावधीमध्ये बँकेचे पात्र सभासद इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मतदान

करु शकतात. वर सांगितलेली तारीख आणि वेळ यांच्या नंतर इ–व्होटींग करता येणार नाही आणि वर सांगितलेला कालावधी संपल्याव

एनएसडीएल कडून इ-व्होटींग मोड्यूल ताबडतोब अकार्यरत करण्यात येईल. इ-व्होटींग प्रक्रियेद्वारे टपाली मतदानाचे उचित आणि पारदर्शक पध्दतीने आयोजन करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने सुश्री रुपल डी. जव्हेरी (मेंबरशिप नंबर ५४४१ व सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस क्र. ४९२५) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी व आरजेएसवाय ऑण्ड असोसिएट्सचे भागीदार यांची स्क्रूटिनायझर म्हणून तसेच, सु श्री. रुपल डी. जव्हेरी यांच्यासाठी पर्यायी स्क्रूटिनायझर म्हणून सुश्री. साधना यादव (मेंबरिशप क्र. २७५५९ आणि सर्टिफिकेट ओंफ प्रॅक्टिस क्र. १६९३२), प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आणि आरजेएसवाय ॲण्ड असोसिएट्समधील भागीदार

झालेल्या मतदानाची तपासणी पूर्ण केल्यावर स्क्रूटिनायझर त्यांचा अहवाल बँकेचे अध्यक्ष. किंवा त्यांच्या गैरहजेरीत संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अथवा कंपनी संक्रेटरी यांच्याकडे सादर करतील. इ-व्होटींगचे निकाल बँकेचे अध्यक्ष किंवा त्यांच्या गैरहजेरीत संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अथवा कंपनी सेक्रेटरी यांच्याकडून शुक्रवार, ९ डिसेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी बँकेच्या वेबसाईटः https://www.kotak. com/en/investor-relations/governance/sebi-listing-disclosures.html व एनएसडीएल ची वेबसाईटः https:// www.evoting.nsdl.com यांच्यावर जाहीर करण्यात येतील आणि त्याशिवाय बँकेच्या नोंदणीकत कार्यालयात देखील प्रदर्शित करण्यात येतील. त्याच वेळेस ते बँकेचे समभाग सूचीबध्द करण्यात आलेले आहेत अशा स्टॉक एक्स्चेंजसकडे त्यांच्या वेबसाईट्सवर, म्हणजेच बीएसइ लिमिटेडः www.bseindia.com ओणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ लिमिटेडः www.nseindia.com यांच्याकडे मांडण्यासाठी

या ठरावास, मंजुरी मिळाल्यास तो इ-व्होटींगसाठी निर्देशित केलेल्या शेवटच्या तारखेस म्हणजेच **बुधवार, ७ डिसेंबर २०२२** रोजी पध्दतशीर मंजूर झाल्याचे समजण्यात येईल.

कोटक महिन्द्र बँक लिमिटेड

मुंबई ७ नोव्हेंबर २०२२

यांची नेमणुक केलेली आहे.

अनिकेत धरमशी

सही/-

पूर्ण - वेळ संचालक डीआयएन: ०८१३३२६६

मिनोषा इंडिया लिमिटेडसाठी

अवान दमासिया कंपनी सेक्रेटरी